

Chandukaka Saraf Jewels ग्राहकांकरीता खास ६ महिन्यांकरीताची " " हि योजना घेऊन येत आहेत.

योजनेचे तपशील पुढील प्रमाणे :

- योजनेचे नाव: " " Scheme
- योजनेचा कालावधी: जास्तीत जास्त 5 मासिक हप्ते
- कमीत कमी योजना रक्कम: ₹५०,०००/-
- जास्तीत जास्त योजना रक्कम: कोणतीही मर्यादा नाही.
- लाभ: योजनेत जमा झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीच्या रकमेवर लाभ दिला जाईल.

सदर योजनेचा लाभ हा फक्त सोने दागिन्यांच्या खरेदीवर लागू राहील.

योजना खाते सुरु करण्याकरीता ग्राहक पॅन कार्ड धारक व बँक खाते असणे आवश्यक आहे व ग्राहकाला Pan Card व बँक खाते यांची माहिती देणे आवश्यक्य राहील..

ग्राहकांनी कोणत्याही शाखेमध्ये हप्ते भरल्यानंतर पुढील प्रमाणे लाभ मिळेल.

हप्ता (जमा एकूण हप्ते)	फायद्याचा कालावधी (योजना सुरू केलेल्या तारखेपासून)	मिळणारा लाभ
1 हप्ता	2 महिने पूर्ण झाल्यानंतर	10%
2 हप्ता	3 महिने पूर्ण झाल्यानंतर	20%
3 हप्ता	4 महिने पूर्ण झाल्यानंतर	30%
4 हप्ता	5 महिने पूर्ण झाल्यानंतर	40%
5 हप्ता	6 महिने पूर्ण झाल्यानंतर	50%

उदा.

ग्राहकाने ०१ एप्रिल रोजी रुपये ५००००/- रक्कमेची योजना सुरू केली. तर खालील प्रमाणे लाभ मिळेल.

हप्ता (जमा एकूण हप्ते)	योजना सुरु ते योजना कालावधी	लाभ लागू कालावधी	योजना जमा रकमेच्या सोने दागिन्यांच्या मजुरीवर X% लाभ लागू राहील.
1 हप्ता	01 एप्रिल ते 01 जून	02 जून नंतर	10%
2 हप्ता	01 एप्रिल ते 01 जुलै	02 जुलै नंतर	20%
3 हप्ता	01 एप्रिल ते 01 ऑगस्ट	02 ऑगस्ट नंतर	30%
4 हप्ता	01 एप्रिल ते 01 सप्टेंबर	02 सप्टेंबर नंतर	40%
5 हप्ता	01 एप्रिल ते 01 ऑक्टोबर	02 ऑक्टोबर नंतर	50%

ग्राहक सदर योजना हि २ महिन्यांपूर्वी बंद करत असल्यास योजनेचा कोणत्याही प्रकारच्या लाभा करीता पात्र राहणार नाही.

योजना मुदतीनंतर अधिकच्या दिवसांकरिता ग्राहकास कोणताही अतिरिक्त लाभ किंवा सवलत उपलब्ध राहणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.

योजनेच्या अंतर्गत खरेदी करताना खरेदी दरम्यान चालू असणारा दर व मजुरी लागू राहिल.

खरेदी करतेवेळी ग्राहकाजवळ योजना खात्याशी संलग्न असलेला रजिस्टर मोबाईल नंबर असणे अनिवार्य राहिल. OTP च्या साहाय्याने ग्राहक व योजना खात्याची खात्री केल्यानंतर ग्राहकास खरेदी करता येईल.

योजनेच्या एकूण जमा रक्कमेची ग्राहकास खरेदी करणे बंधनकारक राहिल. इतर व्यक्तीच्या नावे हस्तांतर करता येणार नाही तसेच इतर योजनेचे हप्ते भरण्यासाठी वापरता येणार नाही.

ग्राहकास खरेदी करतेवेळी ओळखपत्र, योजनेचे कार्ड व हप्ता भरलेल्या सर्व पावत्या सादर कराव्या लागतील.

रक्कम भरलेल्या हप्त्याचे कार्ड गहाळ झाल्यास रुपये १००/- भरून दुसरे कार्ड घ्यावे लागेल. सदर करिता ग्राहकाने विनंती अर्ज जमा करणे आवश्यक राहिल तसेच ग्राहकाजवळ योजना खात्याशी संलग्न असलेला रजिस्टर मोबाईल नंबर असणे अनिवार्य राहिल. OTP च्या साहाय्याने ग्राहक व योजना खात्याची खात्री केल्यानंतर ग्राहकास नवीन पासबुक कार्ड दिले जाईल.

ग्राहक योजना सुरु केलेल्या तारखेपासून ३०० दिवसांपर्यंत खरेदी न केल्यास सदर योजनेची रक्कम कोणत्याही अतिरिक्त फायद्या शिवाय ग्राहकाने दिलेल्या बँक खात्या मध्ये ३३० दिवसानंतर जमा केली जाईल.

वरील योजनेला अनुसरून खालील प्रमाणे Provision करून देण्यात यावी.

- १) सदर योजनेचे Enrolment Document Create करण्यात यावे.
- २) सदर योजनेचे Instalment Document Create करण्यात यावे.
- ३) सदर योजनेचे Instalment Return Document Create करण्यात यावे.
- ४) सदर योजनेचे PDC Cheque Document Create करण्यात यावे.
- ५) सदर योजनेचे PDC Cheque return Document Create करण्यात यावे.
- ६) सदर योजनेचे Enach ची Provision करण्यात यावे.
- ७) सदर योजनेचे Enrolment व Instalment करीता App, Website व WhatsApp ची Provision करण्यात यावे.
- ७) सदर योजनेचे सर्व प्रकाचे SMS ग्राहकाला जाण्यात यावेत याची Provision करण्यात यावे. (Scheme Enrolment, Instalment, Remainder, Due Date, Scheme Account Closed, Scheme Balance transfer to customer account. इ
- ८) ग्राहकाला सदर योजनेचे एकूण details ग्राहकाला WhatsApp chat boat मार्फत देण्यात यावी. यामध्ये ग्राहकाने केलेली एकूण जमा रक्कम, एकूण जमा हप्ते, scheme Start व End date. इ देण्यात याव्यात.
- ९) तसेच सदर योजनेचे सर्व रिपोर्ट व ledger तयार करण्यात यावे.